

Date: September 24, 2021

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Scrip Code: 533090 Scrip ID: EXCEL

Fax No: 2272 3121 / 2272 2037

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051

Trading Symbol: EXCEL

Fax No: 2659 8348 / 2659 8237 / 38

Sub: Submission of Newspaper clipping of Publication of 19th AGM of the Company to be held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) on Friday, September 24, 2021

With reference to the above subject, please find enclosed copies of the newspaper advertisement for 19th AGM of the Company to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on Friday, September 24, 202 at 11.30 a.m.

The advertisement published in the "Free Press Journal" (English Language) and "Navshakti" (Marathi) newspaper dated 24th August, 2021.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Excel Realty N Infra Limited

Shri Lakhmendra Khurana

Managing Director DIN: 00623015

To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नव शिक्ष

Pls. Call

022-69028000

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisemen published in this newspaper of uploaded in the epaper on the officia ebsite. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

THANKSGIVING

THANK YOU ST. CLARE, ST. ANTHONY OUR LADY OF PERPETUAL SUCCOUR DIVINE MERCY, FOR ALL THE FAVOURS
GRANTED. - SMR CL-476

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM DARSH KIRITRHAI KEVADIA TO DARSH KIRITBHAI KEVADIYA AS PER AADHAR CARD NO: 8272 5684 4518.

I, HARSHAD YASHWANT PARDESHI DECLARE THAT MY FATHERS NAME IS WRONGLY WRITTEN AS YESHWANT CHHOTELAL PARDESHI IN MY BIRTH CERTIFICATE NO. 0013677. CORRECT NAME OF MY FATHER IS YASHWANT CHHOTELAL PARDESHI AS PER HIS AADHAR CARD NO: 9177 7051 0692 AND THEREFORE MY CORRECT NAME IS HARSHAD YASHWANT PARDESHI AS PER MY AADHAR CARD NO. 3706 2167 5318.

HAVE CHANGED MY NAME FROM DIVYANSHI AGARWAL TO DIVYANSHI BAJAJ RESIDING AT B-901, FRESSIA RANIBELLO OPP. OMKAR ALTA MONTE BACK GATE PATHANWADI MALAD EAST MUMBAI 400097 AS PER MAHARASHTRA GAZETTE COPY NO. M-2137178 DATED JULY 15-21, 2021.

HAVE CHANGED MY NAME FROM RUSHEEKESH LAXMAN SHINDE (OLD NAME) TO RUSHIKESH LAXMAN SHINDE NAME) VIDE MAHARASHTRA GAZETTE (A-212777) CL-208

I HAVE CHANGED MY NAME FROM SIDHI MEHTA AS PER AFFIDAVIT DATED 21ST

HAVE CHANGED MY NAME FROM SHREEIYA PATEL TO SHREA PATEL AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2152194).

I HAVE CHANGED MY NAME FROM MADEEHA KHALILULLAH SHAIKH TO MADIHA ZISHAN KHAN AS PER <u>AFFIDAVIT</u> LHAVE CHANGED MY NAME FROM MOHD

MOHD AKBAR ANSARI MOHAMMED MOHAMMED SUHAIL AKBAR ANSARI AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE I HAVE CHANGED MY NAME FROM

NASEEM IBRAHIM SARANG / NASEEM AYUB CHOUGLE TO NASEEMA AYUB CHOUGLE AS PER DOCUMENTS. CL-583 C

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) THAKARE KII MINA RAGHAVIR TO (NEW MUSKAAN MANSOOR SHAIKH AS PER AFFIDAVIT 17/08/2021

HAVE CHANGED MY NAME FROM BIJENDER SURESH PATRE TO BIJENDER SURESH PATHRE AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM ALOKE VARDHAN MOHATTA TO ALOK MOHATTA AS PER DOCUMENTS CL-759 A I HAVE CHANGED MY NAME FROM VIMI A NEGI TO DIKSHA PRITAM PATKAR AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM ADVAIT GHOSH TO AURIK GHOSH AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM RENU MEHTA TO RENU RAMESH JHAVERI AS

PER DOCUMENT. WE MR SANDEEP CHOWDHIRY & MRS SRABANI CHOWDHURY WANT TO CHANGE THE NAME OF OUR MINOR CHILD FROM SEONA CHOWDHURY TO

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ISRAR FAYYAZ SABARUN NISHA TO ISRAR AHMED FAIYAZ AHMED SHAIKH AS PER DOCUMENT. CL-882 B

SEONA SANDEEP CHOWDHURY AS PER





www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the people at large that SMT. RUPAL PRAKASH SHAH, member of my client Bachani Nagar Co erative Housing Society Limited, having it office at Bachani Nagar, Off. Daftary Road, Malad (East), Mumbai 400 097, holding five shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos 266 to 270 under Share Certificate No. 54 and holding Flat No. B-4/3, on the ground floor in Building No. 4 of the society, jointly with Mr. Prakash Govindii Shah, died on 04.02.2012. eby on behalf of my client society invite claims and objection from the heir or heirs or other claimants / objector to the transfer of 50% undivided shares and interest of the deceased member in the society to the name of Shri Prakash Govindji Shah within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his / her / their claims objections from the transfer of shares and interest of the deceased member of the society. If no claims objections are received within the period prescribed above by the undersigned then my client society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any received by the undersigned for transfer of shares and interes of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-Laws of the society. copy of the registered bye-Laws of the society is available for inspection by claimants biectors, in the office of the society / with the secretary of the society between 9.00 A.M. t 12 A.M. from the date of publication of the

notice till the date of expiry of its period.

Pradeep S. Pande Advocate, High Court 13-14/A. Matru Kruna Annt., Pandit Solicit Road, Off. Rani Sati Marg, Malad (Eas Mumbai - 400 097.

Form No. INC-25A Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company

Before the Regional Director

Ministry of Corporate Affairs Western Region In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

n the matter of ITSOURCE TECHNOLOGIES LIMITED having its registered office at 702, A-Wing, Dipti Classic, Suren Road, Off. Andheri Kurla Road, Andheri-East, Mumbai-400093, Applicant

Notice is hereby given to the genera public that the company intending to make an application to the Regional Director, Western Region under section 14 of the Companies Act. 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 9th of August, 2021 to enable the company to

give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the Regional Director-Western Region (Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002), within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned

For and on behalf of the Applicant

Director PRADEEP EKNATH BHANGALE

(DIN: 00322707) ITSOURCE TECHNOLOGIES LIMITED 702, A-Wing, Dipti Classic, Suren Boad, Off, Andheri Kurla Boad. Andheri-East, Mumbai-400093

Date: 16.08.2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given under instructions of my cliënt, I am investigating the title of (1) Dr. Heman Shantaram Kulkarni, (2) Mr. Mahesh Shantaram Kulkarni and (3) Mrs. Padmaja Pradeep Rege ("Lessees") and development rights of M/s. Mahalasa Realty ("Developer") granted by the Lessees in respect of the property more particularly described in the schedule hereunder written ("the schedule hereunder written ("the said Property"). The Lessees have represented to my client that the Lessees having leasehold rights of the said Property and the Developer has represented to my client that the Developer has acquired the nas represented to my client that the Developer has acquired the development rights of the said Property and entitled to develop the said Property and both of them further represented that the respective title of the Lessees and Developer to the said Property are

clear, marketable and free from al All persons having any claim, right, title, interest or demand or whatsoever nature against or in respect of the said Property or any part thereof by way of sale, transfer, respect of the said Property or any part thereof by way of sale, transfer, assignment, exchange, lease, sublease, leave and license, tenancy, lien, charge, inheritance, succession, share, mortgage, gift, trust, covenant, easement, devise, bequest, encumbrance, construction right, development right, FSI consumption or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at his office address at 205/B, Rajratan, Sub-way Road, Jogeshwari (East), Mumbai- 400 060 within 15 days from the publication hereof with all supporting documents, failing which the proposed transaction in respect of the said Property by my client with the Lessees and/or the Developer in respect of the said Property in favour of my client shall be completed without reference to any such right, interest, claim or demand and the same, if any, shall be considered as waived or abandoned and not binding on my client and my client will presume that no objection/claim exists.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece or parcel of leasehold land admeasuring 429.77 square meters or thereabouts on Plot no. 29 of Shivaji Park Scheme, bearing Cadastral Survey No. 1739 of Mahim Division, Laughton Survey No. 1506 in the Registration Sub-District of Mumbai, under 'G' Ward No. 4842(1), St. No. 171 together with the tenement or building known as "Prachi" comprising of ground plus three floors situated at Lt. Dilip Gupte Road. Shivaji Park. Dadar ALL THAT piece or parcel o Gupte Road, Shivaji Park, Dadar (West), Mumbai- 400028 and bounded as follows:-

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

On or towards North: By 40 feet Road On or towards South: By 40 feet Road On or towards East: By Plot no. 27 of the said scheme agreed to be leased to Devsi Raja and

On or toward West: By Plot no. 28 of the said scheme agreed to be leased to Jadavji Bapubhai Budhabhatti. Dated this 24th day of August, 2021

NOTICE

their total aforesaid 1/9th undivided share to the purchaser viz., Mr. Manoj Tikam Sujan fo

Ineretore, the atoresaid society hereby invites claims and/or objections from the other legal heir/s or other claimant/s and objector/s in respect of the atoresaid transfer within a period of 21 days from the publication of this notice, with copies of such document/s and other proofs in support of his/her/their claims/objections in the matter of the atoresaid transfer. If no claims/objections are received within the period rescribed above. anoresalt trainster. In the claims/dojections are received within the period prescribed above the society shall be free to make above transfer in favour of the aforesaid Transferee in such manner as is provided under the byelaws of the society. A copy of the registered byeauseful statements and the society of the society of the registered byeauseful statements. laws of the society is available for inspection i the office during working days of the society between 10 A.M. to 4 P.M. Place: Mumbai

NOTICE

Group Captain (Retd) Jarnail Singh Malhi, member of Powai Jal Vavu Vihar Sector "A CHS Ltd., Powai, Mumbai - 400 076 an holding Flat No. B-601 in the "B" Bu the society, died on 23rd July 2021, (as pe copy of the death certificate) without it

anynomination. The Society hereby invites **claims o** objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to transfer of the said shares and interest of the deceas nember in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documen and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period escribed above, the society shall be free t eal with the shares and interest of the eceased member in the capital/property of the society in such manner as is provided under th bye-laws of the society. The claims/objection if any, received by the society for transfer shares and interest of the deceased member the capital/property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-law registered by the society is available for inspection by the claimants / objectors, in office of the society / with the Secretar of the Society between 11 A.M. to 5 P. M. from the date of publication of the notice till the dat of expiry of its period. For and On Behalf The Powai Jal Vayu Vihar Sector A CHS Ltd

PUBLIC NOTICE

I am investigating the title of Mr.
Nitin Ramchander Dembla and Mrs.
Mohita Dembla, registered members
of Ashok Gardens CHSL, (MUMWF/F)
/HSG/TC/9212/2013) holding 10
(Ten) fully paid up shares of Rs. 50/each, bearing distinctive no's from
5081 to 5090 (both inclusive) under
Share Certificate No. AG/F/509
("shares") and owners of Apartment
No. 1503, 15th Floor, F Wing, Tower
II, admeasuring 1024 Sq. Ft. carpet
area, "Ashok Gardens CHSL",
Tokersey Jivraj Road, Sewri, Mumbai
400015 ("Apartment") along with
two car park No's. 1584 & 1585 in
PO Level. ("Car parking's") (The
said Apartment and said car
parking's collectively referred as
"said premises")
They are negotiating to sell, transfer

Any or all persons having any claim, share, right, title or interest to or in the said shares & said premises or in possession and for any claim by way of sale, exchange, mortgage, charge, lien, gift, trust, inheritance, possession, lease, leave & license, right, assignment, maintenance, encumbrances or dispute, suit, decree, restrictive covenant, injunction, attachment, acquisition, requisition or otherwise howsoever in respect of the said premises, are hereby required to make known in the underlined towards. mereby required to make known in writing, to the undersigned together, with the documentary evidence in support thereof within a period of 14 days from the date of publication, failing which such claims or objections, if any, shall be accepted. he considered as waived discharged forever, given up or

Mr. R B Wadhwani Advocate High Court, Office: 7 / B, Nadiadwala Market, Ground Floor, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 097.

PUBLIC NOTICE

Branch Mumbai informed to me that (1) Original Agreement of Office No.21 ent, Dattani Trade Centre, CTS No. 570/1 to 11. Chandavarkar Road Borivali (West), Mumbai- 400092 belonging to M/s Vidhya Pharma Chen Pvt. Ltd., (2) Original Agreement of Combined Office No.25 and 26 Basement, Dattani Trade Centre, CTS No. 570/1 to 11. Chandavarkar Road Borivali (West), Mumbai- 400092 belonging to Mrs. Usha Shah and Mr Prakash M. Shah. (3) Original Agreement of Industrial Unit/Gala No. 9, 1st Floor, Bldg No. 4, Plot No. 1, Village Rahnal, Tal- Bhiwandi, District Thane admeasuring 300 sq. fts., belonging t M/s Vidhya Pharma Chem Pvt. Ltd., (4) Original Agreement of Land bearing Survey No. 55 (7) situated at Village Jale, Post- Jawahar, Taluka -Wada District-Thane in the name of M/s Shelsha Pharmachem Pvt. Ltd., (5) Original Agreement of Land bearing Survey No. 38 A and 38 (C), situated a Village- Chamble, Taluka –Wada, District Thane- 421 372 in the name of M/ Vidhya Exports Pvt. Ltd., Shelsh Pharmachem Pvt. Ltd. and M/s MLD Containers Pvt. Ltd., and (6) Origina Agreement of Land bearing Survey No 40/5-F admeasuring 80 Gunta being in Priyadarshini Co-op., Industrial Estat Ltd., situated at Village: Dongaste Taluka: Wada, District-Thane in the nam of M/s Marine Micro Tech Inc Ltd., of the Customer M/s Vidhya Pharma Chem Pv Ltd., have been lost/misplace by the ban

and not found after due diligence. All persons having any claim/objection whatsoever to the above said propertie are hereby requested to make the same i writing to the undersigned at his office within a period of 14 days from the date of publication hereof, failing which the claim/objection of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned forever and no claim shall be entertained in respect of the sai

Advocat Office No. 202, 2nd Floor, 60 Shreeji Chamber, Janmabhoomi Marg Fort, Mumbai – 400 001 lace: Mumbai

Date: 24/08/20

LOK EVEREST CO-OP. H&G. SOCIETY LTD.

Lok Everest C.H.S. Ltd. situate at Lok Everest Complex, J. S. Dosa Road Mulund – West, Mumbai- 400 080 will be held online by Video Conterencing on Sunday, the 12 th day of September 2021 at 10.30 a.m. to transact the business set out in the Notice of Special General Body Meeting displayed on the Notice Board of the Society and which is also being

their e-mail id and mobile no. are requested to register their e-mail id and mobile no. with the Society by submitting their e-mail id and mobile phone number either in writing to the Society's Office or by sending them to the E-mail id: kjlechs@hotinail.com latest by 10 th September 2021 so that meeting ID/Link/Password details can be sent to them ahead of the meeting.

For LOK EVEREST CO-P. HSG. SOC. LTD. Sd/- Mahendra P. Bhatt Hon. Secretary

PUBLIC NOTICE Notice is hereby given that we are investigating the right, title and interest of MR. SHANNAWAZ MOHAMED ALL MERCHANT has address at C-1, Gul Apartments, 244 B, St Andrew Road ,Bandra West, Mumbai-400050 ("the Owner") to the property, being the property being more particularly described in the Schedule hereunder written ("said Property"), ir connection with the proposed acquisition of the said Property by our client. All persons claimir or having any share, right, title, interest, claim demand of any nature whatsoever to or i respect of the said Property or any part thereol whether by way of sale, transfer, assignment exchange, charge, encumbrance, tenancy, sub tenancy, lease, sub-lease, license, mortgage inheritance, gift, lien, maintenance, easem trust, covenant, possession or otherw nowspever, are required to give notice of the that regard to the undersigned by intimation served by registered pos acknowledgment due or by courier (with proof of elivery) at the address mentioned below within period, our client shall be at liberty to complet the transaction in respect of the said Propert with the Owner, and any notice or intimation of any claim or right that may be received after the

inclusive) held under Share Certificate No. 2 dated 1st November 1972, issued by the Gu Palace Co-operative Housing Society Ltd. registered under the Maharashtra Co-operative admeasuring approximately 400 sq.ft. Built -up area in C-Block of the building known as Gu Palace, being constructed on land bearing CTS No. 244B, situate, lying and being at St. Andrew Road, Bandra West, Mumbai-400050 in th Registration District Sub-District of Mumbai Cit and Mumbai Suburban.

Mr. KANTILAL POPATLAL SHAH a Member of Jawahar Darshar Co. Op. Hsg. Society Ltd. registered having address at CTS No.374, Plot no. 29/8, Daftary Road, Malad (East), Mumbai – 400 097, and holding Garage no.1, road side, in the building of the society, Mr. KANTILAL POPATLAL SHAH died on 20-11-1996 at Mumbai without making any Nomination. Thereafter his wife Smt. Champaben Kantilal Shah also expired on 12-06-2021 at Mumbai. The (daughter) of the deceased for transfer of the shares and interest in the said Garage no.1 to her name.

to transfer of the said Shares and interest of the deceased member in within period of 15 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her /their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the same in favour of Mrs. KASHMIRA LINESH GADA. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the

For Jawahar Darshan Co. Op. Hsg. Soc.Ltd. Hon. Secretary. Place: Malad, Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given that (1) MR. JAI Shankar Prasad Pankaj, and (2) MRS. BARKHA BORDIA ("the Owners") are the members of EXQUISITE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED ("the said society") holding ten shares of Rs.50/- each bearing distinctive share Nos. 5071 to 5080 (both inclusive) comprised in Share by the said Society and as such members of the said Society, the Owners are absolutely seized and possessed of and/or otherwise well and sufficiently entitled to Flat No. 102 admeasuring about 1081 Sq. Feet (Carpet Area) in Tower-C at Oberoi Exquisite, Oberoi Garden City, Mohan Gokhale Road, Goregaon o Car parking spaces, bearing Nos. 370 an Building "Oberoi Exquisite" at Goregaon. i (the said Flat, the said car p spaces and the said shares of the said Society are hereinafter collectively referred to as "the The Owners have agreed to sell and transfer to

our clients the said property, with clear and marketable title, free from all encumbrances and reasonable doubts. ALL persons having any claim in, to and upon the said property, by way of sale, gift, lease, exchange, partition, mortgage, charge, lien,

inheritance, trust, maintenance, possession cense, easement or otherwise howsoev are hereby required to make the same known in writing with requisite documentary evidence in support thereof, to the undersigned at their office at 101, First Floor, Nav Saraswati Sadan Co-operative Housing Society Limited, Ram Maruti Road, Opp. TJSB Bank, Naupada, Thane (West) 400602, within 14 days from the publication of this notice be completed and such claim, if any, shall be considered as waived.

Advocates & Solicitors

EXCEL REALTY N INFRA LIMITED (Formerly known as Excel Infoways Limited)
Cilv.1.45400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 53.
Tel: 022-26394246, Fax: 022-26394248, Email: cs⊚excel-infoways.com

site: www.excel-infoways.com PUBLIC NOTICE 19th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of the members Excel Realty N Infra Limited (the company) will be held on Friday, September 24, 2021 at 11.30 AM (IST) through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) facility provided by the Central Depositories Services Limited ('CDSL') in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules ma thereunder, read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of Índia (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM.

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.excel-infoways.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com and www.nseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sent to any shareholder.

Manner of registering and updating email addresses:

 a) Members holding shares in physical mode are requested to send an email to cs@excel-infoways.com / rnt.helpdesk@linkintime.co.in along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses

Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering the email addresses. Manner of remote e-voting and e- voting during the AGM:

The Company is providing e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the resolutions set out in the notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM. For Excel Realty N Infra Limited

Lakhmendra Khurana

Place: Mumbai Date: August 23, 2021

Notice is hereby given that -

ASHOK ALCO-CHEM LIMITED

CIN: L24110MH1992PLC069615

Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66106338 Email: secretarial@ashokalcochem.com; Website: www.ashokalcochem.com NOTICE OF 29[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

The 29th Annual General Meeting (AGM) of the Members of Ashok

Alco-Chem Limited ('the Company') will be held on Wednesday 15th September, 2021, at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means (VC/OAVM), in compliance with the provisions of the Companies Act 2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred as 'Circulars'), to transact the business as set out in the Notice of AGM dated 20th August, 2021.

- In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 29th AGM and Annual Report of the Company for the Financial Year 2020-21, being sent on 24th August, 2021, to all the members whose email addresses are registered with the Depository Participant(s) Registrar & Transfer Agent of the Company. The said AGM Notice and the Annual Report is available on the website of the Company viz. www.ashokalcochem.com and on website of the Stock Exchange at www.bseindia.com.
- Members who have not yet registered / updated their email addresses, bank details are requested to follow the procedure mentioned in the Notes to AGM Notice.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 9th September, 2021 to Wednesday, 15th September, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM.
- In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide members facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided by Central Depository Services Limited (CDSL). Detailed procedure for remote e-voting/e-voting at AGM is provided in the Notice of the AGM.
- The remote e-voting period will commence from Sunday, 12th September, 2021 at 9.00 a.m. and ends on Tuesday, 14th September, 2021 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, 8th September, 2021 (cut-off date).
- The facility for e-voting shall be made available to the members during AGM and the members who have not casted their vote on the resolutions set forth in the Notice of the AGM through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the date of dispatch of the AGM Notice and holding shares as of the cut-off date i.e. 8th September, 2021, may obtain their login details by sending a request at: helpdesk.evoting@cdslindia.com.
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- O. In case you have any queries or issues regarding e-voting, you may write an email to: helpdesk.evoting@cdslindia.com.
- The Company has appointed Mr. Jay Dilipkumar Mehta, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process at the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner.
- 12. The shareholders may address grievance, if any, pertaining to voting by electronic means to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to: helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

By order of the Board of Directors of Ashok Alco-Chem Limited sd/

Krupal Upadhyay

Place : Mumbai

Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai Date: August 24, 2021

PUBLIC NOTICE Notice is hereby given that our client intends to acquire the absolute right and interest of MACROTECH DEVELOPERS LIMITED, company incorparated under the Companies Act, 1956 and deemed existing under the provisions of the Companies Act. 2013 and having its registered office at 412. Floor - 4 17G Vardhaman Chambers, Cawasii Patel Boad, Horniman Circle Fort. Mumbai – 400 001, in respect of the property more particularly described in the Schedule hereunder written ("the Property").

ALL erson/s, entity(ies), including but not limited to an individual. Hindu family (HUF), company(ies), bank(s), financial institution(s), nonundivide financial institution(s), firm(s), association(s) of persons or banking of individuals whether incorporated or not, lender(s) and/or body(ies (s) having any benefits, titles, claims, objections, demands or rights creditor st whatsoever in respect of the Property or any part thereof by or inter sale, exchange, mortgage (equitable or otherwise), way o rance, gift, trust, transfer, inheritance, maintenance, encum assigni ent, bequest, partnership, joint venture, development rights, way, possession, lis-pendens, reservation, lease, sub-lease license, lien, charge, share, pledge, easement, family nent/ settlement or any other arrangement, attachment n or under any decree, order or award passed by any Court of injunct bunal, Revenue or Statutory Authority or in the course of on, right of prescription or pre-emption or under any arbitr ndum of understanding, agreement for sale, power of attorney memo letter o allotment, option, FSI consumption, right of refusal or other disposition, loans, advances, any liability of commitment or otherwise howsoe er or for whatsoever reason are hereby requested to notify the same ir writing to us with supporting documentary evidence at our mailind address at Fox Mandal & Associates, The Capital, 207B, 2nd floor, G Block, C70, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 and or via electronic mail at sushant.shetty@foxmandal.in within 14 days from the date hereof, failing which the claim or claims, if any, of such pe son or persons will be considered to have been waived and/or abandorled

SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND bearing Plot D.1 in Palava Industrial and Logistics Park - 1 (PILP-1) admeasuring in the aggregate 1.80 acres from and out of 4.48 acres lying, being and situate within the limits of village satane, Taluka Ambernath, Registration District and sub-district Ulhasnagar, District Thane and comprised in the following Survey numbers/Hissa numbers:

Sr.No.	Survey Number	Area as per 7/12 extract (in sq.mtr)	Area agreed to be sold (in sq. mtr)	
<u> </u>	93/2/A	5,110	4.675	
2.	93/2/B	3.690	4,675	
3.	93/3	1.090	1.090	
4.	93/4	560	560	
5.	120/1	7,700	948	
	Total	18,150	7,273	
	Area (In Acres)	4.48	1.80	

And bounded as under-On or towards the North: By Survey numbers 93/1 105/2 and 106.On or towards the South: By Survey number 120/1.On or towards the East: By Survey numbers 120/1 and 93/2.On or towards the

West: By Survey numbers 106, 108/1,119. Mumbai, Dated this 24th day of August 2021

Sushant Shetty Practice Head Fox Mandal & Associates Solicitors & Advocates

IC5 PCS TECHNOLOGY LIMITED

CIN: L74200MH1981PLC024279

Corp. off: 8th floor, Technocity, plot no. X-5/3, MIDC, Mahape, Navi Mumba 400710. Tel:-02241296111, Fax: +91-22-22851489, Regd.Off: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Website: www.pcstech.com,

Email: investorsgrievances@pcstech.com NOTICE OF 40™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("40th AGM") of the Company will be held on Wednesday, 22nd September, 2021 at 12.30 p.m through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of 40th AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, social distancing norms to be followed and the restrictions imposed on the movement of people and pursuant to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively, and all other relevant circular issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and circular no SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12,2020 and January 15, 2021, respectively, issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "the SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), the Fortieth Annual General Meeting ("AGM") of the Company is being conducted through Video Conference / Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility on Wednesday, September 22, 2021, at 12.30 p.m.(IST), to transact the business as set out in notice of AGM.

The Notice for convening the AGM along with the Annual Report for FY 2020-21 ("Annua Report") is sent on 21st August, 2021 only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs") Company / Registrar and Transfer Agent viz. Bigshare Services Pvt. Ltd. ("RTA"), in accordance with the MCA Circulars and SEBI Regulations. For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the emai addresses is not registered with DPs/ Company/ RTA, members may sent request for the same on Companys' email id on investorsgrievances@pcstech.com

same at the following link:- https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx The Notice of the 40th AGM of the Company and the Annual Report for the FY 2020-2021 s available on the website of the Company at www.pcstech.com and the same is also displayed on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com **Book Closure date** Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies

Members who have not yet registered their email addresses are requested to register the

(Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, notice is further given that the Register of members and Share Transfel Books will remain close from Wednesday, 15th September, 2021 till Wednesday, 22nd September, 2021 (both day inclusive) for the purpose of Annual General meeting. Voting through Electronic means The Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by

electronic means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). During the remote e-voting, members of the Company holding shares either in physica form or Dematerialized form. as on the cut-off date i.e. September 15, 2021 may cast their vote electronically on the business as set forth in the notice of AGM through electronic voting system of CDSL. The votes once cast by the member cannot be allowed

- to change it subsequently or cast the vote again. All the members are informed that: The cut-off date for determining eligibility to vote by electronic means is
- September 15, 2021. The remote e-voting shall commence on Sunday, 19th September, 2021 from 10:00 a.m. (IST)
- The remote e-voting shall end on Tuesday, 21th September, 2021 by 05:00 p.m. (IST) The members who have already cast their vote through remote e-voting may attend the meeting but shall NOT be entitled to cast their vote again at the AGM. Since this AGM is to be conducted, through Video Conference (VC) / Other Audio-
- Visual Means (OAVM), the facility for voting through ballot paper is not available at The members whose name is recorded in the register of members maintained by the depositories as on cut-off date shall only be entitled to avail the facility of remote

e-voting. The members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are already registered with CDSL for e-voting may use their existing user ID and password for casting a vote and the members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company

Procedure to Raise Questions / Seek Clarifications with Respect to Annual Report: As the AGM is being conducted through VC / OAVM, members desiring any information relating to the annual accounts of the Company are requested to send an email to the Company at investorsgrievances@pcstech.com, at least ten (10) days before the meeting, mentioning their name, complete 16 digit demat account no. / folio no., email address and mobile number. Only those requests as received from the members on the investorsgrievances@pcstech.com on or before Saturday, September 11, 2021 shall be considered and responded to, prior / until the date of the AGM by way of email / phone call. Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name. DP ID and Client ID/folio number. PAN, mobile number at investorsgrievances@pcstech.com. from 16th September, 2021 (9.00 a.m. IST) to 18th September, 2021 (5.00 p.m. IST). Those Members who have registered thems speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM

Members who hold shares of the Company as on 15th September, 2021 being the cut of date for this purpose and have registered themselves as a speaker will be allowed to express their views / ask questions during the AGM and they may have to allow camera access during the AGM.

Procedure for attending the AGM through VC / OAVM:

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of AGM provided by CDSL at www.evotingindia.com by using their remote e-voting login credentials. Kindly note that, notice of the AGM is also accessible on www.evotingindia.com. The members who are already registered with CDSL for e-voting may use his existing user ID and password for casting a vote and the members who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Central Depository Services (India) Limited, AWing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to a.com or call on 022-23058542/43

By Order of the Board PCS TECHNOLOGY LIMITED Mehul Monani

Company Secretary and Compliance Officer Date: 23/08/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, late Mr. Mohar Udharam Thadani was a joint holder in Flat -9-Udharam Thadańi was a joint holder in Flat -9-B of Padam -1 having 1/9th undivided shares of the five fully paid-up shares of Rs. 50 each bearing distinctive numbers from 46 to 50 (both inclusive) represented by Share Certificate bearing No. 10 issued by the Padam CHS Ltd., situated at 4-B, Pedder Road, Mumbai- 400 026, and he was also having 1/9th undivided share, legal right, title and interest in Flat No. 9-B of Padam 1 of the aforesaid society. The four legal heirs of Mr. Mohan Udharam Thadani have agreed to sell their total aforesaid 1/9th undivided share to

the purchaser viz., wir. Manol, inkarn soljan for which they have given Affidavit curn Indemnity bond in favour of the society and the purchaser which is open for inspection in the office of the society.

Therefore, the aforesaid society hereby invites the society of the soci

Co-Op. Hsg. Soc. Ltd

Chairmai

Place : Mumbai Date: 24/08/2021

PUBLIC NOTICE

They are negotiating to sell, transfer and assign all their right, title and interest in the said shares and said premises to my client, free of any charge, claim and encumbrances.

not existing.

Sd/- M/s Anup Khaitan & Co

Dated this 24th day of August 2021

NOTICE is hereby given that the Special General Body Meeting of Members of

circulated to members. All members who have not registered

Place:- Mumbai. Dated:- 24th August 2021

ame along with relevant documentary proof in

SCHEDULE OF THE SAID PROPERTY (five) fully paid up shares of Rs. 50/-(fifty) each earing distinctive Nos. 131 to 135 (both ocieties Act, 1960, bearing registration No. Bom/HSG/3705 of 1972 and flat bearing No.1

expiry the said period of 14 days shall be

disregarded and shall be considered to hav

Dated this 24th day of August 2021
A.M.Khare (Advocate)
1st floor, above Ashok store
Bhimwada, Wadala (E) Mumbai-400037

PUBLIC NOTICE

society has received Application from Mrs. KASHMIRA LINESH GADA

The society hereby invites claims, objections from the heir or heirs or other claimants/ Objector or Objectors

society. For and on behalf of

East). Mumbai 400063, with exclusive use of 371, in the lower basement level in the said

therwise the transaction as aforesaid, shal

कामगारांसाठी जाहीर सूचना

नं. १, एल.बि.एस मार्ग, गांधीनगर, कांजूरमार्ग, मुंबई: ४०००७८. येथील एकुण १५,८१७.४८ चौ. मि. जमिनीवरीलस्थित आस्थापना ०१/१०/२०२० रोजी मेसर्स सिनेव्हिस्टा लिमिटेड, सिल्वर क्रॉफ्ट, मार्ग क्र. १६ आणि ३३ चा कोपरा, बांद्रा (पश्चिम), मुंबई - ४०० ०५०. येथे स्थलांतरीत झालेली असून येथे काम करत असणाऱ्या कर्मचारी वर्गाची बदली दिनांक ०१/१०/२०२० पासून वांद्रे येथील कार्यालयात करण्यात आलेली असून आजतागायत संबंधित कर्मचारी कोणत्याही वादाविना नवीन ठिकाणी म्हणजेच मेसर्स. सिनेवेस्ट ली., सिल्वर क्रॉफ्ट, मार्ग क्र. १६ आणि ३३ चा कोपरा, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येथे काम करीत आहेत. आणि सद्यस्थितीत कंपनीच्या कोणत्याही कामगार कर्मचारी ह्यांची कायदेशीर देणी प्रलंबित नाहीत.

कामगारांच्या बाबतीत कामगारांची काहीही देणी प्रलंबित वा थकीत नसल्याबाबतचे प्रमाणपत्न प्राप्त करणेसाठी मा. कामगार उप आयुक्त, मुंबई यांचे कार्यालय, कामगार भवन, पहिला मजला, सी-२०, इ ब्लॉक, रिझर्व्ह बँकेच्या मागील बाजूस, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. यांचेकडे अर्ज दाखल करणेची कार्यवाही चालू आहे. तथापि कोणाही कायमस्वरूपी कामगार , तात्पुरते, कंत्राटी तसेच प्रशिक्षणार्थी कामगार व कामगार संघटना / मान्यताप्राप्त संघटना /प्रातिनिधिक संघटनेची कामगारांच्या कायदेशीर देणी बाबत विवाद/ विवादाबाबत दावे/तक्रारी जागेचे व्यव्यस्थापना विरुद्ध असल्यास आणि/तसेच कोणत्याही व्यक्तीचा उक्त मालमत्तेबाबत कोणताही वाद / दावा कोणताही अदत अधिकार, कोणत्याही प्रकारचा लाभदायक हितसंबंध असेल/ हस्तांतरणास/विक्री/जागेचा विकास करण्यास विरोध असेल तर आवश्यकते प्रमाणे सर्व संबंधित कागदपत्नासह संबंधित दाव्या संबंधित / तक्रारी संबंधित सर्व पुराव्यासहित हि जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत आमचेकडे अथवा मा. कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, पहिला मजला, सी-२०, इ ब्लॉक, रिझर्व्ह बँकेच्या मागील बाजूस, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. येथे सादर करावेत.

उपरोक्त प्रमाणे सूचना / तक्रारी न आल्यास संबंधित कर्मचाऱ्याने कामगाराने / कामगार संघटना / मान्यताप्राप्त संघटना /प्रातिनिधिक संघटनेने आपले सर्व हक्क मागे घेतल्याचे तसेच त्यांचे कामगार देणीसंदर्भात कोणतेही वाद वा दावे नाहीत असे समजले जाईल. तसेच हि जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांनंतरचे कोणतेही दावे बंधनकारक नसल्याचे समजण्यास येतील. अश्या संबंधित वादाने निर्माण केलेल्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय, मालमत्तेशी संबंधित पुढील कारवाई करण्यास निम्नस्वाक्षरीकर स्वतंत्र राहतील

उपरोल्लेखित मालमत्तेचे तपशील मे. सिनेविस्टा लिमिटेड, प्लॉट नं. १, एल.बि.एस मार्ग, गांधीनगर, कांजूरमार्ग, मुंबई : ४०००७८.

में. सिनेव्हिस्टा लिमिटेड (प्राधिकत स्वाक्षरीकार) कार्यालयीन पत्ता: मे. सिनेव्हिस्टा लिमिटेड, दिनांक - २४ . ०८ . २०२१ सिल्व्हर क्रॉफ्ट, १६वा आणि ३३वा रस्त्याचा ठिकाण - मुंबई



हेक्झावेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेड

नोंदणी कार्यालयः बिल्डिंग १५२, मिलेनियम बिझनेस पार्क, सेक्टर III, ए ब्लॉक, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०. फोन: ०२२-४१५९ ९५९५; फॅक्स: ०२२-४१५९ ९५७८ वेबसाईटः www.hexaware.com; ईमेलः Investori@hexaware.com सीआयएनः एल७२९००एमएच१९९२पीएलसी०६९६६२

सूचना

सदर सूचना ही इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ च्या तरतुदींनुसार देण्यात येत आहे. सदर रुल्समध्ये इतर बाबीसह आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटच्या नावे सात क्रमवार वर्षा प्रदान किंवा दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील शेअर्सचे हस्त्रं आयईपीएफकडे प्रदान न केलेल्या किंवा दावारहित लाभांशाच्या हस्तांतरप

समाविष्ट आहे त्यानुसार, कंपनीने योग्य कार्यवाही करण्यासाठी वरील सदर रुल्स अ आयर्डपीएफ आणि आयर्डपीएफ सस्पेन्स अकांऊटमध्ये ज्यांचा प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश आणि शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार पाठविला आह

हस्तांतरणासाठी नियत भागधारकांचा प्रदान किंवा दावा न केलेला ग्रभांश आणि शेअर्सचा संपूर्ण तपशिल कंपनीची वेबसाईट http://hexaware.com/ vestors/ वर उपलब्ध आहे

कंपनीला ०८ डिसेंबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही न झाल्यास कंपनी अनुक्रमे आयईपीएफ आणि आयईपीएफ सस्पेन्स अकाऊट मध्ये प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश आणि शेअर्स हस्तांतर करेल.

संबंधित भागधारक वरील सदर रुल्समधील विहित प्रक्रियेचा आयर्डपीएफ आयईपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेला लाभांश आणि शेअर्स दोन ॲथॉरिटीकडून परत मिळण्यासाठी दावा करु शकतात.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांचे शेअर आयईपीएफ सस्पेन्स अकांऊटमध्ये हस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्यांनी कृपया ोंट घ्यावी की कंपनी रुल्सनसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतर करण्यासाठी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यावर मूळ शेअर प्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंदणीकृत आहे ते रद्द आणि अपरक्रान्य असल्याचे मानण्यात येईल.

संबंधित भागधारक कोणत्याही चौकशीकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनीकडे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट म्ह गचिबोवली. टेक्नॉलॉजिस प्रा. लि., कार्व्ही सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट ३१-३२ फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद-५०००३२, फोन +98 80 ६७१६१६३२. फॅक्स क्र. +९१ ४० २३४२०८१४ ईमेल: einward.ris@kfintech.com यांना संपर्क करु शकतात.

वरील सदर माहिती कंपनीची वेबसाईट http://hexaware.com/investors/ वर सध्दा उपलब्ध आहे.

हेक्झावेअर टेक्नॉलॉजिस लिमिटेड करिता सहा

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : २४ ऑगस्ट, २०२१

PUBLIC NOTICE member of Shree Govardhan Co-Op Hsg. Society Ltd, Poisa Gymkhana Road, Kandivali (W) Mumbai 400067, holding shares bearing Dist No. 151 to 155 and also Flat no B/406 expired on 12.06.2017 without making any nomination. His son Mr. Ritesh H Kanakia made application to the society for the transmission of 50% share of the said deceased in the said property to his name. Claims and Objections, if any, are invited by the said Society against the proposed transmission. The same should be lodged with the Hon Secretary of the Society at the aforesaid address, within 14 days with supporting documents, if any

24.08.2021

जाहिर नोटीस महावीर सुपरस्ट्रकचर्स प्रा. लि. च्या वतीने संचालक

श्री. मोहनीश ओ छाजेर, मौजे रोहींजण ता. पनवेल जि. रायगड येथील स. नं. १९ हि.१ स.नं. २० हि.नं. ० व स.नं. २४/अ हि.नं. ८/ब येथे बनत असलेल्या प्रकल्पामध्ये सदनिका घेणाऱ्या ग्राहकांचे देय मुद्रांक शुल्क विकासक भरतील म्हणजेच शुल्क शून्यावर आहे.

प्रपत्र क्र. आरएससी - ४ (एनसीएलटी (प्रोसिजर फॉर रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल ऑफ कंपनी) रुल्स, २०१६ च्या नियम ३(३) ला अनुसरून)

अकाय इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड....अर्जदार सचनेचे प्रकाशन

मुंबई खंडपीठ येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज सादर करण्यात आला होता.

धनकोंची सूची ही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. कोणाही व्यक्तीची अर्जासाठी कोणतीही हरकत असल्यास सदर सचनेच्या तारखेपासन तीन महिन्यात याचिकाकर्ता कंपनीला प्रतीसह राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, एमटीएनएल बिल्डिंग, जी.डी. सोमानी स्कुलच्या पुढे कफ परेड, मुंबई

कोणाही व्यक्तीकडून वरील नमूद वेळेत हरकत प्राप्त न झाल्यास कंपनीच्या भाग भांडवल कपातीसाठी वरील याचिकेच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया योग्य असल्याचे

ज्यावेळी न्यायाधिकरण अर्जाचा सुनावणी करेल. जर कोणाही व्यक्तीची अर्जासाठी हरकत असल्यास आणि सुनावणीसाठी हजर राहण्यास इच्छुक असल्यास काही असल्यास त्यांच्या हरकतीसह विनंती करणे आवश्यक आहे.

> अकाय इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. सही/-परेश मनसुखलाल शाह

एक्सेल रिॲल्टी एन इन्फ्रा लिमिटेड

सीआयएन:एल४५४००एमएच२००३पीएलसी१३८५६८ व्:०२२-२६३९४२४६, फॅक्स : ०२२-२६३९४२४८, ई-मेल:cs@excel-infoways.com, वेबसाईट : www.excel-infoways.com

जाहीर सूचना

व्हिडिओ कान्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ-व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घ्यावयाची

अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत.

स्वरुपांत/प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम मध्ये करावयाचे ई-व्होटिंग यासाठीची प्रक्रिया एजीएमच्या सचनेत परवण्यात येईल.

> लखमेंद्र खुराण व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००६२३०१५

जा हिष्ट रू ए जा आम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की माझे अशील श्री. किशन कुमार बी. उमर हे येथील खालील अनुसूची अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या मालमत्तेच्या खरेदीसाठी श्रीमती. रहिमाबी मेहमूद मिया कुरेशी @ रोज

विक्री, अदलाबदल, सुविधाधिकार, हक्क, हितसंबंध, हिस्सा, गहाण, भाडेपट्टा, लायसन्स, कूळ-वहिवाट, दोषारोप, न्यास, मृत्यूपत्रित देणगी, वारसाहक्क, देखभाल, ताबा, धारणाधिकार स्वरूपात / किंवा अन्यथा कशाही प्रकारे उक्त माल किंवा तिचा कोणताही भाग याविरुद्ध अथवा त्याबाबत कोणताही दावा असलेल्या सर्व व्यक्तींनी आजच्या तारखेपासून **१४ दिवसा** ाच्या तथा बजाराजा ना नाविष्णु अपने राजवार जानाचा जानाचा व्याप त्यारण तथा च्यारण तथा च्यारण व्याप्त हुए । विश्व निवास, पंचवावडी, गोरेपांव (पूर्व), मुंबई - ४०००६३ येथे निम्मस्वाक्षरी कारांकडे कारादोण्डी प्रत्यासास लेखा द्यावी जसे न केल्यास अशा व्यवतींना अथवा व्यवतींचा दावा किंवा दावे, असल्यास सोडून दिल्याचे आणि/अथवा मागे घेल उपरोल्लेखित अनुसूचीः

सविनका क्र.२१०, २ रा मजला, आदित्य अपार्टमेंट, रस्मी (एस.आर.ए) को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सीटीएस नं.२३ २३/१ ते २४५, गाव पहाडी, गोरंगाव, हाजी बापूरोड, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००१७. ह्या मालमत्तेचे सर्व तुकडे आणि खंड दिनांक : २४/०८/२०२१ ठिकाण : मुंबई सही/- पुष्पराज एस. सिंग (ॲब्व्होकेट) मोबाइल नं.: १९२०३८३३८४

ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES IN LIEU OF LOST SHARF CERTIFICATES OF THE HATKESH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

We are in receipt of an application for transfer of shares on the demise of Late Dr. Deshbandhu Gupta and issue of duplicate shares of the society, in respect of Plot No 48/49 in the layout of The Hatkesh Cooperative Housing Society Ltd., as

1) Ten Original fully paid up shares of face value Rs 50/- each bearing distinctive Nos. 434 to 443. Share Certificate No 48/49 issued on 23rd April 1961 standing in the names of Plot Holder Members 1) Shri Deshbandhu Gupta and 2) Smt. Manju

2) Forty Bonus Shares of face value Rs 50/- each bearing distinctive Nos 2399 to 2438. Share Certificate No 48/49 issued on 1st October, 1975 standing in the names of the Plot Holder Members 1) Shri Deshbandhu Gupta and 2) Smt. Manju D Gupta.

Any person having any right, title, benefit, interest, claim or demand of any nature whatsoever into or upon the shares and / or the land, or any part thereof, by way of ale, exchange, assignment, bequest, maintenance, easements, sublease, enancy, license, development rights, agreement or otherwise howsoever, is nereby required to make the same known in writing to the undersigned along with all supporting documents thereof duly notarized as true copies, at the society's pelow mentioned address within 15 days from the date of publication of this notice, ailing which all such objections, claims and demands shall be deemed waived and / or abandoned and the Society will issue duplicate Share Certificates to the Member in respect of the lost / misplaced share certificates.

Mumbai dated this 24th Day of AUGUST, 2021.

The Hatkesh Coop. Housing Society Ltd., floor, Jaihind Club, 51 Jaihind Soc., N. S. Road 11, J V P D Scheme, Vile Parle(W), Mumbai 400049.



BSE Limited 25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Tel. No.22721233 / 34 Fax No.22721003 • <u>www.bseindia.com</u>

CIN No.: L67120MH2005PLC155188

Notice is hereby given that the following trading members of BSE Limited Exchange) has requested for the surrender of its trading membership of the

Sr.No.	Nameof	the Trading Member	SEBI Regn. No.	Voluntary Closure of business w.e.f.
1	JRS SHAR	S & STOCK BROKERS PVT. LTD.	INZ000175432	04/10/2019
2	ARYAV SE	URITIES PVT. LTD.	INZ000193334	12/02/2021
		of the above mentioned tra		

(three) months from the date of this notification. Kindly note that no such complaints filed beyond the aforesaid period shall be entertained by the Exchange entioned trading member and it shall be deemed that no such gainst the above mentioned trading member, or such complaints, if any shall be deemed to have been waived. The complaints filed entioned trading member will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange. All the relevant papers may be sent to BSE Ltd. Department of Investor Services, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. (The complaint forms can be downloaded from www.bseindia.com > Investors > Investors Grievances > (b) Investors' Grievances against BSE's Trading Members > Complaint Form OR may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices).

For BSE Limited Sr. General Manager Place: Mumbai Date: 24th August, 2021 Membership Operations

LERTON INDIA CREDIT COMPANY LIMITED Fullerton India मागणी सूचना

अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंट्रास्ट ॲक्ट, 2002 (''ॲक्ट'') आणि सिक्युरिटी इंट्रेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 (''रुल्स'') च्या तरतुर्दीन्वये

र्टन **इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (एफआयसीसीएल)** चे प्राधिकृत अधिकारी ह्य नात्याने ॲक्ट अंतर्गत ल ३ सहवाचत कलम 13(12) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ॲक्टच्या कलम् 13(2) अन्वये मागणी वना जारी करून खालील कर्जदारांना त्या त्या सूचनांमध्ये वर्णन केलेल्या रक्कमेर्च ीच्या तारखेपासून 60 दिवसांत करण्यास सांगितले होते. निम्नस्वाक्षरीकारांना सकारण विश्वास वाटतो की, कर्जरार मागणी सूचनांची बजावणी टाळत आहेत, म्हणून सूचनेची बजावणी रुल्स नुसार ती ारे करण्यांत येत आहे. मागणी सूचनांच्या तपशिलांचा सारांश खाली दिला आहे चिकटवुन आणि प्रकाश

कर्जदार/जामीनद्दरांचे	मागणी सूचनेची तारीख	स्थावर मिळकत/गहाण
नाव	रक्कम	मिळकतीचे वर्णन
श्री. वैभव लक्ष्मी एन्टरग्रायझेस रजनी मोहन केलन	31.07.2021	धारक मिळकत- फ्लॅट क्र. 603 आणि फ्लॅट क्र. 604, 6 वा मजला,
मोहन शशिकांत केतर	29.07.2021 रोजीस	सावित्री संकुल को-ऑपरेटीव्ह
जयेश मोहन केलन		हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे
खाते क्र. 1729 1310597633	रु. 1,16,86,858/-	क्र. 84, हिस्सा क्र. 2 आणि 5, गाव
आणि		कळवा, पारसिक रोड, विट्ठल
172901310737873		मंदिर, खारेगाव, कळवा पूर्व,
		ठाणे- 400605.

कर्जदारांना याद्वारे मागणी सूचनांचे अनुपालन करून त्यात मागित केली व येथे वर सांगितलेली रक्कम ह्य प्रकाशनाच्या तारखेपासून 60 दिवसांत प्रदान रोकड होणाऱ्या तारखेपर्यंत प्रयोज्य व्याज, अतिरिक्त व्याज, बाऊन्स चार्जेस, खर्च आणि परिव्यय यासह एकत्रितपणे प्रदान करण्यास सांगितले आहे. कर्जदारांनी ध्यानांत ठेवावे की, फआयसीसीएल हे एक तारणी धनको आहेत आणि कर्जटारांनी घेतलेली कर्ज सविधा ह्या कर्जटारांनी गहाण . ठेवलेल्या तारण मत्ता असलेल्या स्थावर मिळकती/मिळकर्ती सापेक्षचे एक सुरक्षित कर्ज आहे.

निर्धारित मुदतीत संपूर्ण दायित्व निभावण्यात कर्जदारांनी कसूर केल्यास एफआयसीसीएल हे ॲक्ट च्या कलम 13(4) अन्वये सर्व अधिकार वापरून विक्रीच्या माध्यमातून ती हस्तांतरित करण्यापुरते मर्यादित न राहता त्या सहीत तारण मत्तांच्या कब्जा घेण्यास किंवा ॲक्ट व त्या अंतर्गच्या नियमांन्वये उपलब्ध अन्य कोणत्याही उपाय योजना वापरून प्रदानाची रोकड करण्यास हक्कदार असतील. विक्री किंवा हस्तांतरणाचा अधिकार अंमलात आणण्यापूर्वी तारण मना जप्र आणि/किंवा सील करण्याकरता देखील एफआयसीसीएल कडे अधिकार आहेत. तारण मन विकल्यानंतर, जर एफआयसीसीएल ला येणे असलेली थकबाकी भागविण्याकरता गहाण मिळकतीचे मूल्य अपूर्ण ठरले तर उर्वरित थकबाकी वसुल करण्याकरिता स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचा अधिकार देखील एफआयसीसीएल ला आहेत. ही उपाय योजना अन्य कोणत्याही कायद्यांतर्गत एफआयसीसीएल ला उपलब्ध असलेल्या अन्य सर्व उपायांव्यतिरिक्त व स्वतंत्र आहे.

तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम 13(8) कडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यांत येत आहे. आणि पुढे ॲक्ट च्या कलम 13(13) कडे वेधण्यांत येत आहे. ज्याद्वारे कर्जदारांना एफआयसीसीएलच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय तारण मत्ता निकाली काढण्यास किंवा त्यांचा व्यवहार करण्यास किंवा तारण मत्तांची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजा व्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यार मज्जाव/प्रतिबंध केला आहे आणि वरील बाबींचे उल्लंघन करणे हा सदर ॲक्टच्या कलम 29 अन्वये दंडनीय अपराध आहे. मागणी सूचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे. आणि इच्छा असल्यास कर्जदार तं निम्नस्वाक्षरीकारांकडून कोणत्याही कामाच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेमध्ये प्राप्त करू शकतात. सही / -प्राधिकत अधिकार्र

फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड दिनांक :24.08.2021, ठिकाण : मुंबई

अशोक अल्को-केम लिमिटेड

सीआयएन : एल२४११०एमएच१९९२पीएलसी०६९६१५ नों. कार्यालय: १२/१३, जीवन उद्योग बिल्डिंग, २७८, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१, दू: ०२२-६६१०६३३८ ईमेल : secretarial(a)ashokalcochem.com वेबसाईट : www.ashokalcochem.com

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यांत येते की -

- १. अशोक अल्को-केम लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरत्दी सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ आणि निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या ५ मे, २०२० दिनांकीत जनरल सर्क्यूलर क्र. २०/२०२० सहवाचता ८ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ व १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (एकत्रित उल्लेख 'सर्क्युलर्स') च्या अनुपालनांत २० ऑगस्ट, २०२१ च्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत होणार
- सर्क्युलर्सच्या अनुपालनांत डिपॉझिटरी पार्टीसिपंटस/कंपनीचे रजिस्टार अँड ट्रान्स्फर एजंट यांच्याकडे ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले असतील त्या सर्व सभासदांना २९ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती २४ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठवल्या जात आहेत. सदर एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.ashokalcochem.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
- ज्या सभासदांनी अजूनपर्यंत त्यांचे ईमेल ॲड्रेसेस/बॅंक तपशील नोंदवले / अद्ययावत केले नसतील त्यांनी कृपया एजीएम सूचनेच्या टीपामध्ये दिलेली प्रक्रिया अनुसरावी.
- कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) ला अनुसरून एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि हस्तांतरण पुस्तके गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१ पासून बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.
- कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरत्दी, वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम ,२०१४ चा नियम २० आणि लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत कंपनीला सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) ने पुरव-लेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीमला वापरून एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. रिमोट ई-व्होटींग/एजीएम येथे ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.
- रिमोट ई-व्होटींगचा कालावधी रविवार, १२ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल आणि मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ५.०० वा. संपेल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्यल सीडीएसएल कडून निष्क्रीय केलं जाईल. सभासदांचे मतदान अधिकार बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१ (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणांत सभासदांना ई-व्होटींग साठीची स्विधा एजीएम मध्ये उपलब्ध करून दिली
- जाईल आणि ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवर त्यांचेमत दिले नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएमला हजर राहू शकतात परंतु पुन्हा त्यांची मते देण्यास ते हक्कदार नसतील.
- कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवण्याच्या तारखेनंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल व ८ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील तर ते helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक विनंती पाठवून त्यांचे लॉगीन तपशील मिळवू शकतात.
- केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची स्विधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये मतदान करण्यास हक्कदार असेल.
- १०. जर तुम्हाला ई–व्होटींग बाबत कोणती चौकशी करायची किंवा समस्या असेल तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ईमेल लिह्
- ११.कंपनीने रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया व एजीएम मध्ये ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. जय दिलीपकुमार मेहता, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे.
- १२.भागधारक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास त्या श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे करू शकतात किंवा एक ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com येथे पाठवू शकतात किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करू शकतात.

अशोक अल्को-केम लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशावरून

ठिकाण : मुंबई

दिनांक : २४ ऑगस्ट, २०२१

कृपाल उपाध्याय कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda COLUMN TO CONTROL TO C

झोनल ऑफिस स्ट्रेस्ड् ऑसेटस् रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. द्रध्वनी: ०२२-४३६८ ३८०७, ४३६८३८०८, फॅक्स: ०२२-४३६८ ३८०२ ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

जोडपत्र IV-ए आणि II-ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदीन्वये]

सही/

प्राधिकृत अधिकारी

झोनल कार्यालय

स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ अन्वये स्थावर मिळकती आणि जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई–लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की, खालील नमुद स्थावर आणि जंगम मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असुन जिचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑप बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीवे किंमत/ई-लिलाव दिनांक आणि वेळ, इँअर आणि इसारा अनामत रक्कमची तपशिल खालीलप्रमाणे

अ.	कर्जदार/संचालक आणि	विक्रीकरिता मिळकर्तीचे वर्णन सह भार काही	एकूण थकबाकी	ई लिलावाची	(१) राखीव किंमत	कब्जाची	मिळकतीच्या
क्र.	हमीदाराचे नाव आणि पत्ता	असल्यास		तारीख आणि	आणि		निरिक्षणाची तारिख
				वेळ	(२) इअर	(सांपार्शिक	आणि वेळ, संपर्क
					३) बोली वाढविण्याची	/ प्रत्यक्ष)	व्यक्ती
					रक्षम		
3	मे. डॉ. डट्सन्स लॅब्स लि. (याआधी मे. अंजनेता	मे. अंजनेता लाईफकेअर लि. यांच्या नावे महाराष्ट्र राज्यात	एकूण थकबाकी	१४.०९.२०२१	१) रु. १०१७.००	प्रत्यक्ष	०३.०९.२०२१
	लाईफकेअर लि. नावे ज्ञात)	ग्रामपंचायत पिरंगुट, तालूका आणि नोंदणी उप जिल्हा	२५.१०.२०१४	१४००	लाख	कब्जा	स. ११.०० वा. ते
	अधिकृत परिसमापक: डॉ. डट्सन्स लॅब्स लिमिटेड	मुळशी, जिल्हा आणि नोंदणीकृत उप जिल्हा मुळशीच्या	रोजीसची रु.	ते १८००	२) रु. १०१.७० लाख		दु. १.०० वा.
	अधिकृत परिसमापकांचे कार्यालय, उच्च कार्यालय,	हद्दीत आणि गटक्र. ९७(जुना गटक्र. ९४), गटक्र. १२२	२७२,८३,७४,७५७		३) रु. १.०० लाख		श्री. अखिलेश जैन
	बँक ऑफ इंडिया इमारत, ५ वा मजला, महात्मा	आणि गट क्र. १२३ (जुना गट क्र. १२०), गाव-पिरगुट	अधिक त्यावरील				९८२०२४४९८१
	गांधी रोड, मुंबई - ४०००२३	यथे जमीन आणि इमारत समाविष्ट मशिनरी. जमीन क्षेत्र	पुढील व्याज/				
	श्री. कानन काशी विश्वनाथ	६४७५ चौ.मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग.	परिव्यय				
	विश्वाम, ६/बी, पोस्टल कॉलनी, चेंबूर, मुंबई- ७१	बँकेला ज्ञात भार: शून्य	तारखेपर्यंतची वजा				
	मे. असदा लाईफ केअर लि. (याआधी		वसुली				
	फिनएव्हेंचर कॅपिटल लिमिटेड नावे ज्ञात) प्लॉट क्र.	मे. अशले लॅब्स लि. (याआधी प्रोफल्य	_	१४.०९.२०२१	१) रु. २२४.०० लाख	प्रत्यक्ष	०३.०९.२०२१
	३४, पोस्टल कॉलनी, चेंबुर, मुंबई- ७१	बायोलॉजिक्ल्स (प्रा.) लि. नावे ज्ञात) यांच्या नावे		१४००	२) रु. २२.४० लाख	कब्जा	स. ११.०० वा. ते
	मे. प्रोफल्य बायोलॉजिकल्स प्रा. लि.	प्लॉट क्र. डब्ल्यु-९१(डी), डब्ल्यु-९२(डी) आणि		ते १८००	३) रु. १.०० लाख		दु. १.०० वा.
	डब्ल्यु-९१(डी), डब्ल्यु-९२(डी) आणि डब्ल्यु-	डब्ल्यु-९३, तळोजा, रायगड, क्षेत्र १५३० चौ.मीटर्स					श्री. अखिलेश जैन
	९३(डी), एमआयडीसी, तळोजा, रायगड जिल्हा-	बँकेला ज्ञात बोजा : शून्य					९८२०२४४९८१
	V9 03 07						

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी यांना दू. क्र. ०२२-४३६८३८०१ यावर संपर्क साधावा.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेः सही/-

www.freepressjournal.in

failing which needful will be done. Secretary

मुंबई येथील राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण खंडपीठासमोर कंपनी याचिका क्र. १२५१/एमबी/२०२०

कंपनीच्या भागभांडवालाची कपात निश्चित करण्यासाठी २ ऑगस्ट, २०२१ रोजी

४००००५ येथे (संबंधित कागदपत्रांसह) पाठवू शकतात.

हि सुद्धा नोंद घ्यावी की, सुनावणी ८ नोव्हेंबर, २०२१ रोजी निश्चित केली आहे.

च्या वतीने आणि करिता

दिनांक: २४.०८.२०२१

(पूर्वीचे नाव एक्सेल इन्फावेज लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः३१-ए, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३

सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्रवार. २४ सप्टेंबर. २०२१ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) एजीएमच्या नेमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल. २०२०. ०५ मे. २०२० आणि १३ जानेवारी. २०२१ ची जनरल सर्क्युलरी (एमसीए सर्क्युलर्स) आणि . सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेली दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ ची सर्क्युलर्स (सेबी सर्क्युलर्स) च्या अनुपालनात सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लिमिटेड (''सीडीएसएल' परवलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) सविधे मार्फत

ज्यांचे ई–मेल आयडीज कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे नोंदवले आहेत त्या भागधारकांना एजीएमची सचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमातन पाठवण्यात येईल. वरील दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.excel-infoways.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्ध उपलब्ध असतील.

ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची आणि अद्ययावत करण्याची पद्धत : ए) प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कपया त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवण्यासाठी फोलीओ क्र. . गभासदांचे नाव आणि पॅनकार्ड किंवा आधार कार्डची स्व-स्वाक्षांकीत स्कॅन्ड प्रत यासारख्या आवश्यक

बी) दिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासटांनी कपया ई-मेल ॲडेसेस नोंटवण्यासाठी त्यांच्या संबंधित . डेपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा. रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम मध्ये ई-व्होटिंगची पद्धतः र्जीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी कंपनी तिच्या भागधारकांना ई-व्होटिंग सविधा (रिमोर ई-व्होटिंग) परवत आहे.

एक्सेल रिॲल्टी एन. इन्फ्रा लिमिटेडसाठी

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल)

गुंजन मेठी

मागणी सूचना

(सिक्युरिटायझोशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (''सरफैसी ॲक्ट'') च्या

खालील नमुद कर्जदार यांनी कर्ज खाते कोड क्र. ००००२६३३ अंतर्गत डीएचएफएल कडून कर्ज घेतले आणि डीएचएफएलला त्यांच्या कर्जाचे पूर्व समान मासिक हाँ (पीईएमआयएज/ समान मासिक हमे (ईएमआयज) अदा करण्यास कसूर केलेली आहे. त्याचे कर्ज खाते नॅशनल हाऊसिंग बँकेद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणन वर्गीकत करण्यात आले आहे. निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.. (''दीएचएफएल'') चे प्राधिकत अधिकारी म्हणून दि. ०५/०८/२०११ रोजीची रक्कम रु. २३,४८,९५,६८८/- (रुपये तेवीस करोड अड्डेचाळीस लाख पंच्याण्णव हजार सहाशे अठ्ठचाऐंशी मात्र) सह संपूर्ण दायित्व प्रदानाच्या तारखेपासून म्हणजेच दि. ०६/०८/२०२१ चे पुढील व्याज, विना अनुपालन प्रभार, अनुषंपिक खर्च, परिव्यय आणि कोणतेही अन्य प्रभाराच्या धकीत कर्ज स्कमेच्या मागणीसाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये दि. ०५/०८/२०२१ रोजीची मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांनी डीएचएफएलकडे स्थावर मिळकत/तीं (तारण मालमत्ता) चे तारण पुरविलेले आहे ज्याचा तपशील येथे खाली देण्यात आला आहे. कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार तसेच सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत येथील वरील नमूद थकबाकी अदा करण्यास खालील कर्जदार, हमीदार आणि गहाणवरदारांनी कसर केल्यास सरफैसी ॲक्टच्या तरतदीन्वये निम्नस्वाक्षरीकार हे खालील कर्जदार, हमीदार आणि गहाणवरदारांच्या विरोधात करवाई सरू करतील. निम्नस्वाक्षरीकारांना वरील नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याद्वारे देय आणि थकीत रकमेसह संपूर्ण प्रदानापर्यंत पुढील व्याज, परिव्यय वसूल करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (४) अन्वये विहित कोणतेही किंवा सर्व उपाय सुरू करणे आणि सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाराचा

कर्जदार, जामीनदार आणि गहाणकारांचे नाव आणि पत्ता आणि कर्ज कोड क्र. ००००२६३३ च्या तारण मालमत्तचे वर्णन

१. रेलस्ट्रक्ट बिल्डकॉन लिमिटेड (याआधी रेलस्ट्रक्ट बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड नावे ज्ञात) बी-२०१/२०२, सनशाईन प्लाझा, जंक्शन ऑफ केंडरमल रोड आणि सुभाष लेन, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ **(कर्जदार/गहाणदार)**

६/१५, मालाड सीएस लि., पोदार रोड, पोदार पार्क, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ (हमीदार/कर्जदार कंपनीचे संचालक)

४. सौ. दर्शना मापरा ६/१५, मालाड सीएस लि., पोदार रोड, पोदार पार्क, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ **(हमीदार/कर्जदार कंपनीचे संचालक)**

बी-२०१/२०२, सनशाईन प्लाझा, जंक्शन ऑफ केडरमल रोड आणि सुभाष लेन, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ **(कर्जदार कंपनीचे संचालक)**

गाव कुरगाव, पंचमार्ग, बोईसर तारापूर रोड, सीआयएसएफ कॉलनी पुढे, कुरगाव, बोईसर (पश्चिम), पालघर – ४०१५०२ येथे स्थित आणि जिल्हा परिषद पालघर, नोंदणीकृत आणि उप नोंदणीकृत जिल्हा पालघर च्या हद्दीत आणि ग्राम पंचायत कुरगाव, पंचायत समिती आणि तालुका पालघर च्या हद्दीत स्थित मोठ विभाग असलेले प्लॉट क्र. ३ आणि ४ एकण मोजमापित क्षेत्रफळ अंदाजे १०८२१.५० चौ.मीटर्स धारक स. क्र. २१/१ आणि २१/२ गाव करगाव वर स्थित ''ग्रीन पार्क'' प्रकल्पामधील मुक्त विक्री क्षेत्राशी संबंधित त्यावरील बांधलेली आणि बांधण्यात येणारी, ज्यामध्ये जंगमगहाण २६६ न विकलेले युनिटस्/फ्लॅटस् समाविष्ट आहेत जे डीएचएफएल कडे तारण आहे आणि अधिक विशेषतः वरील नमुद कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांना जारी केलेल्या मागणी सूचना

(कृपया लक्षात घ्यावे की**, ''ग्रीन पार्क''** मधील ज्या युनिटच्या विक्री/लीजसाठी डीएचएफएलने ना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे त्यांनी डीएचएफएलच्य ना हरकत प्रमाणपत्राच्या प्रतीसह डीएचएफएल यांना भरणा केल्याचे आणि येथे विहित करण्यात आलेल्या सर्व इतर अटी आणि शर्तींच्या पालन केल्याचा पुराव

कृपया नोंद घ्यावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (१३) अन्वये डीएचएफएलच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील चिंगिलेल्या तारण मालमत्तेसह व्यवहार आणि/किंवा हस्तांतर करण्यापासून कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे आणि सरफैसी ॲक्टच्या सदर तरतुदीचे अनुपालन न करणे हा सरफैसी ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय गुन्हा आहे. सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३(५) नुसार आम्ही याद्वारे सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतर्दीकडे तमचे लक्ष वेधत आहोत. ज्या अंतर्गत

लिलावाकरिता सूचना प्रकाशित करण्याच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तारण धनकोंना थकीत रकमेचा भरणा करून ''तारण मालमत्ता'' विमोचित करण्याचा हक्क आहे. सदर सूचना ही सर्व इतर अधिनयमान्वये उपलब्ध डीएचएफएलच्या हक्क आणि उपायांना बाधा येवू न देता जारी करण्यात आली आहे आणि त्यांनी कोणतीही सवलत दिल्याचे समजू नये. डीएचएफएलला कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदारांद्वारे देय आणि थकीत आढळलेल्या रकमेसाठी पुढे मागणी करण्याचा हक्कसुध्दा डीएचएफएल

मुंबई-४०००५१ यांचेकडे करणे आवश्यक आहे.

दिनांक : २४.०८.२०२१

(प्राधिकृत अधिकारी)

संचालक

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर नुसार, कोणत्याही मागधारकांना एजीएमची सूचना आणि वार्षिक

दस्तावेजांसह cs@excel-infoways.com/rnt.helpdesk@linkintime.co.in वर एक ई-मेल पाठवावा

ठिकाण:मुंब**ई** दिनांक : २३ ऑगस्ट, २०२१

र्नी सचिव

राष्ट्रीय कार्या. : एचडीआयएल टॉवर, ६ वा मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड,

बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ शाखा कार्यालय : बोईसर

कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३(१) अन्वये सूचना

वापर करणे भाग पडेल. सर्वसामान्य जनतेला येथील खालील वर्णिलेल्या मिळकत/मिळकतीसह व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

८९/२०, वाकफ मन्झिल, दफ्तरी रोड, पुष्पा पार्क, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ **(हमीदार/कर्जदार कंपनीचे संचालक)**

६. मानसी सुरेश गज्जर बी-२०१/२०२, सनशाईन प्लाझा, जंक्शन ऑफ केडरमल रोड आणि सुभाष लेन, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ **(कर्जदार कंपनीचे संचालक)**

दिनांक ०५/०८/२०२१ रोजीच्या कलम १३(२) सूचनेच्या परिशिष्ट १ मध्ये वर्णन केलेले आहे.

सादर केल्यास त्यांना दिनांक ०५/०८/२०२१ रोजीच्या पोटकलम १३(२) सूचीतुन वगळण्यात येईल.)

कर्जदारांना तारण मालमत्तेचा भाडेपष्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रक किंवा निविदा मागवून किंवा जाहीर सदर सुचनेशी संबंधित सर्व पत्रव्यवहार प्राधिकृत अधिकारी, प्रोजेक्ट फायनान्स डिव्हिजन, ६ वा मजला, एचडीआयएल टॉवर, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व)

ठिकाण : बोईसर

ठिकाण : मुंबई

The spirit of Mumbai

FREE PRESS

s now 93 years old!

सूचना घ्यावी की, रु. १७,००,०००/- पासून रु. १,०२,०००/- पर्यंत वरील कंपनीचे कोणीही धनको नाहीत आणि त्यामुळे सूचना बजावणे आवश्यक नाही. शून्य

कंपनीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा याद्वारे सूचना देण्यांत येते की, एक्सेल रिॲल्टी एन इन्फ्रा लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची १९वी वार्षिक

'फॉर्म क्र. आयएनसी–२५ए' पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये

करावयाची जाहिरात क्षेत्रीय संचालक, निगम व्यवहार मंत्रालय पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ४१ व कंपनी कायदा, २०१३ च्या

रुपांतर करण्यासाठी वृत्तपत्रात प्रकशित

कलम १४ व कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणी इटसोर्स टेक्नॉलॉजिस लिमिटेड, जिच्े नोंदणीकृत कार्यालय येथे ७०२, ए विंग. दिप्ती क्लासिक, सुरेन रोड, अंधेरी कुर्ला

रोड समोर, अंधेरी-पूर्व, मुंबई च्या प्रकरणी

आम जनतेस सुचना याद्वारे देण्यात येते की. कंपनी खाजगी मर्यादित कंपनीमध्ये रूपांतरण करण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास ९ ऑगस्ट, २०२१ रोजी आयोजित केलेल्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतूने सहवाचता उपरोक्त कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ नियमांअंतर्गत केंद्र

सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव

करत आहे.

कोणीही व्यक्ती कंपनीच्या प्रस्तावित बदल/दर्जा यांच्यामुळे बाधित झाले असल्यास त्यांचे आक्षेप खालील नमूद पत्त्यावर त्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे क्षेत्रीय संचालक- पश्चिम विभाग (एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४०० ००२) येथे अर्जदार कंपनीच्या प्रतसह सदर सूचनेच्या प्रसिद्धी गरखेपासून चौदा दिवसांच्या आत त्यांच्या हितसंबंधाचे स्वरुप आणि विरोधाची पार्श्वभूमी नमूद करणाऱ्या शपथपत्राद्वारे प्रहाय्यभूत त्यांचे आक्षेप खालील नोंदणीकृत पत्त्यावर पाठवावे.

सुरेन रोड, अंधेरी कुर्ला रोड समोर, अंधेरी-पूर्व, मुंबई - ४०००९३ दिनांक: १६.०८.२०२१

अर्जदारांच्या वतीने आणि करिता

संचालक

दिनांक : २३.०८.२०२१

ठिकाण : मुंबई

प्रदीप एकनाथ भनगले

(डिआयएन: ००३२२७०७)

इटसोर्स टेक्नॉलॉजिस लिमिटेड

७०२, ए विंग. दिप्ती क्लासिक,